

लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या
ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत
सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत नवीन
कामांचा समावेश करणेबाबत

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: विकास २०१५/प्र.क्र.२७४/यो-६

बांधकाम भवन, फोर्ट मुंबई- ४०० ००१

तारीख: १६ डिसेंबर, २०१५.

वाचा -

१) शासन निर्णय क्रमांक: ग्राम विकास व जलसंधारण विभाग विकास-२०१५ /प्र.क्र. ५२/यो-६,
दि. २७ मार्च, २०१५

शासन निर्णय -

लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत शासन निर्णय क्र. विकास-२०१५ / प्र.क्र. ५२/ यो-६ दिनांक- २७ मार्च, २०१५ अन्वये खाली नमूद "अ" प्रमाणे कामे विहित करण्यात आलेली आहेत.

तथापि, लोकप्रतिनिधींकडून गावांतर्गत विविध सुविधांसाठी प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेवून संदर्भाधिन शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कामांमध्ये खाली नमूद "ब" प्रमाणे नवीन कामांचा समावेश करण्यात येत आहे:-

(अ) योजनेंतर्गत घ्यावयाची कामे:-

- १) गावांतर्गत रस्ते, गटारे, सुधारणा करणे.
- २) पाऊसपाणी निचरा (Storm Water Drainage)
- ३) दहनभूमी व दफनभूमीची सुधारणा करणे.
- ४) संरक्षक भित बांधकाम करणे.
- ५) ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे.
- ६) आठवडी बाजारासाठी सुविधा पुरविणे.
- ७) गावामध्ये कचरा डेपोसाठी व प्राथमिक प्रक्रियेसाठी सुविधा पुरविणे.
- ८) सार्वजनिक जागेत वृक्ष लागवड व त्यांचे संरक्षण करणे.
- ९) सामाजिक सभागृह/ समाज मंदिर बांधकाम करणे.

- १०) सार्वजनिक शौचालये बांधकाम करणे.
- ११) रस्त्यांवर पेव्हिंग ब्लॉक बसविणे.
- १२) व्यायामशाळा/ आखाडा बांधकाम करणे.
- १३) प्रवासी निवारा शेड बांधकाम करणे.
- १४) वाचनालय बांधकाम करणे.
- १५) नदीघाट बांधकाम करणे.
- १६) बगीचे व सुशोभिकरण करणे.
- १७) पथदिवे बसविणे.
- १८) चौकाचे सुशोभिकरण करणे.
- १९) गावांतर्गत अन्य मुलभूत बाबी.

(ब) नव्याने समाविष्ट करावयाची कामे:-

- १) अंगणवाडी नुतनीकरण (रुपये ५०,०००/- च्या मर्यादेत) बळकटीकरण/ सुशोभिकरण व डिजिटल अंगणवाडी करणे.
- २) सौरउर्जा पंपासह पाणीपुरवठा योजना (१ ते १० एच पी पर्यंत) घेणे.
- ३) घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठी संयंत्राचा वापर करून घनकचरा व्यवस्थापन करणे.
- ४) प्रिफेब्रिकेटेड (Prefabricated) अंगणवाडी/ ग्रामपंचायत कार्यालय/ सार्वजनिक वाचनालय/ सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे.
- ५) शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी शुध्दीकरण संयंत्र (RO) प्रणाली बसविणे व देखभाल दुरुस्ती करणे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५१२१६१५२९३७५३२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

प्रकाश वळवी

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल, महाराष्ट्र, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.

३. मा. मंत्री (सर्व) महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
४. मा. राज्यमंत्री (सर्व) महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
५. मा. विधानसभा/विधान परिषद सदस्य (सर्व) विधानमंडळ, मुंबई.
६. मा. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
७. अतिरिक्त मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय मुंबई.
८. प्रधान सचिव, नियोजन विभाग / वित्त विभाग, मंत्रालय मुंबई.
९. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
१०. महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
११. विभागीय आयुक्त (सर्व).
१२. जिल्हाधिकारी (सर्व).
१३. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
१४. मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
१५. सर्व सह सचिव/उप सचिव/ विकाअ/ अवर सचिव/ कार्यासन अधिकारी, ग्रा.वि.व ज.सं.विभाग.